

DEVELOPERS / OWNER'S COPY

भिवंडी निजामुम्हर महानगर पालिका, भिवंडी जि.ठाणे.



बां.प्र.क्र./१८/कामतधर/२०९७-२०९८

जा.क्र.न.र.वि./१८२४

दिनांक: २०/०१/२०९८

विकास/वांधकाम मंजूरी

(म.प्रा.व न.र.अधि.१९६६ चे कलम ४५ (१) व मु.प्रा.म..न.पा.अधि.१९४९ चे कलम २५३ नुसार)

प्रति,

श्री. विष्णु विठ्ठल चौधरी व इतर तर्फे मुख्यारपत्रधारक
मे. मैत्री अऱ्ड मैत्री तर्फे भागीदार श्री. मितेश छग्नभाई पटेल
व्हारा : मियॉंजी व असो.

एन.एन.आर्केड, एस.टी.स्टॅन्ड जवळ, भिवंडी

संदर्भ :- १) आपला दि.०४/०३/२०९७ रोजीचा अर्ज

२) या कार्यालयाकडील पत्र जा.क्र.न.र.वि./१७४८, १७४९ व १७५०

दि.०४/०७/२०९७

३) दि.०४/०७/२०९७ रोजीची पूर्तता

आपले उपरोक्त नमूद अर्जान्वये आपली वांधकाम परवानगीस दि.०४/०७/२०९७ अन्वये तत्वतः
मंजूरी दिलेली असून, त्याप्रमाणे आर्थिक वार्वीची पूर्तता करण्यासाठी संदर्भ क्र. २ अन्वये आपणांस नोटीस देण्यांत
आलेली आहे. सदर नोटीसीच्या अनुंयंगाने आपण आमचेकडे दि.०४/०७/२०९७ रोजी आर्थिक वार्वीसह विकास/
वांधकामाचे परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे/नकाशे इत्यादीची पूर्तता केली आहे. सदर वार्वी विचारात घेता तुम्हास
खाली नमूद करण्यांत आलेल्या अटी व शर्तीच्या अधिन राहून सोबतच्या मंजूर नकाशा प्रमाणे विकास/वांधकाम
प्रस्तावास मंजूरी देण्यांत येत आहे.

जागा मौजे — कामतधर येथील स.न.४९/४२ मधील १९७०.४५ चौ.मी.

वांधकामाचा वापर :- रहिवास व वाणिज्य वापरासाठी

वांधकामाचा तपशिल :- (मंजूर नकाशाप्रमाणे)

| अ.क्र | इमारतीचे टाईप | संख्या | मजले | वांधकामक्षेत्र(चौ.मी.) |
|-------|---------------|--------|--|---|
| १ | १ | १ | अंशतः तळमजला ---- वाणिज्य वापर अंशतः तळमजला ---- रहिवास वापर अंशतः पहिला मजला --- वाणिज्य वापर अंशतः पहिला मजला --- रहिवासी वापर | ८८४.३४ ६२.१५ १११२.०३ ६२.१५ <u>२२०२.२७</u> |
| २ | २ | १ | अंशतः तळमजला ---- वाणिज्य वापर अंशतः तळमजला ---- रहिवास वापर पहिला मजला --- वाणिज्य वापर | १३१.३७ ३८.१६ २०५.६७ <u>३७६.०१</u> |
| ३ | ३ | १ | अंशतः तळमजला ---- वाणिज्य वापर अंशतः तळमजला ---- रहिवास वापर पहिला मजला --- रहिवासी वापर दुसरा मजला --- रहिवासी वापर अंशतः तिसरा मजला --- रहिवासी वापर | २०५.११ ३६.१३ २९०.६६ २९०.६६ <u>२०२६.०५</u> |

| | | | | |
|---|---|---|--|---|
| ४ | ४ | ३ | अंशतःतळमजला —— वाहनतळ अंशतःतळमजला —— वाणिज्य वापर अंशतः पहिला मजला --- वाणिज्य वापर अंशतः पहिला मजला --- रहिवासी वापर अंशतः दुसरा मजला --- रहिवासी वापर अंशतः तिसरा मजला --- रहिवासी वापर | ₹२३.१२ ₹८१.०१ ₹२५५.४२ ₹३३१.५६ <u>₹३३१.५६</u> ₹८१२.७० |
| | | | एकुण | ₹४१७.०३ |

अटी व शर्ती :-


- १) प्रस्तुतची परवानगी ही तिच्या निर्गमनाच्या दिनांकापासून एक वर्षाच्या कालावधी पूर्तीच वैध राहील तत्पूर्वी आपण बांधकामास प्रारंभ केला पाहीजे अथवा मुदतवाढीचा अर्ज केला पाहीजे, अन्यथा ती रद्द झाल्याचे समजण्यांत येईल.
- २) प्रस्तुतची बांधकाम परवानगी ही अर्जदाराने प्रस्तावासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर देण्यांत आलेली आहे. त्यामुळे उक्त कागदपत्रामध्ये भविष्यात काही त्रुटी आढळून आल्यास अथवा त्यांची विधीग्राहयता संपुष्टात आल्यास, अथवा न्यायालयीन स्थगिती/हुक्म लपवून ठेवल्यास परवान्याची विधीग्राहयता संपुष्टात येईल.
- ३) जागेच्या मालकी हक्काबाबत काही वाद निर्माण झाल्यास त्यास पूर्णत: अर्जदार जबाबदार राहतील तसेच अस्तित्वातील भाडेकरुंची पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी परवानगीधारक यांचेवर राहील.
- ४) अर्जदाराने नियोजित इमारतीचा वापर मंजुरीनुसार करावयाचा असून या व्यतीरीक जागेवर वेगळा वापर केल्यास ही परवानगी रद्द समजण्यांत येईल. तसेच प्रस्तावित बांधकामाच्या नकाशानुसार बांधकाम साहित्यांची गुणवत्ता व दर्जा प्रस्तावित इमारतीचे स्टील डिझाईननुसार उभारणी तसेच इमारतीची स्टॅबिलीटी व आयुष्मानाबाबत संबंधित विकासकर्ता, वास्तुविशारद, सल्लागार अभियंता, स्ट्रक्चरल अभियंता व बांधकाम पर्यवेक्षक जबाबदार राहील.
- ५) अर्जदाराने मंजुर बांधकाम परवानगीनुसार वि.योजनेतील रस्ते, अंतर्गत रस्ते, खुली जागा, वि.योजनेतील आरक्षणे व प्रस्तावित योजनेतील इमारतीची आखणी सिमांकन मोजणीद्वारे करणे आवश्यक असून अशी मोजणी करताना प्रस्तावातील रस्त्याच्या सभोवतालच्या रस्त्यांशी समन्वय साधणे आवश्यक आहे.
- ६) अर्जदाराने वि.योजनेतील रस्ते व अंतर्गत रस्ते म.न.पा.स इस्तांतरीत करणे आवश्यक आहे. तसेच या जागेवर व पोढोच मार्गावर कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम/अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घावी लागेल.
- ७) प्रस्तावित बांधकाम नकाशामध्ये दर्शविलेली सामासिक अंतरे प्रत्यक्ष जागेवर उपलब्ध होणे आवश्यक असून त्या जागा कायमस्वरूपी खुल्या ठेवणे आवश्यक राहील.
- ८) बांधकामाचे साहित्य सार्वजनिक रस्त्यावर न ठेवता स्वतःच्या जागेत ठेवण्यांत यावे.
- ९) पाया तपासणीपूर्वी अर्जदार यांनी इमारतीची भूकंप विरोधक संरचनेचे आराखडे व डिझाईन परवानाधारक व अहर्तार्धारक स्ट्रक्चरल इंजिनिअर द्यांचेकडून तयार करून घेऊन महानगरपालिकेकडे सादर करणे आवश्यक असून त्या प्राप्तमार्गे इमारतीचे बांधकाम करणे अनिवार्य आहे.
- १०) नियम क्र.६(४) नुसार अर्पेंडीकस-१२ मध्ये पायापर्यंतचे बांधकाम पूर्ण झाल्याची सूचना दिल्यानंतर अर्पेंडीकस-१३ नुसार पाया तपासणी प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतरच पायावरील बांधकाम करणेत यावे.
- ११) प्रस्तावित बांधकामात प्लाय अंश विटा व त्या आधारीत साहित्य वापरणे आपणांवर बंधनकारक राहील.
- १२) शासन निर्णय दि.२२/७/१९८ नुसार जागेच्या दर्शनी भागावर बांधकामाच्या तपशिलासह बांधकाम परवानगीचा फलक लावणेत यावा.
- १३) इमारतीच्या छतावरील पावसाळ्यातील पाणी पाईपव्हारे जमिनिवर घेण्यांची व्यवस्था करणे तसेच सदरच्या पाण्याचा जमिनीत निचरा होणेसाठी तळ मजल्यावर झिरप खड्हा करणे आवश्यक आहे.
- १४) शासन निर्देश दि.१९/१/१९९५ नुसार विद्युतशक्तीला पर्याय म्हणून सौरउर्जेवर पाणी तापविण्यांची योग्यती व्यवस्था करणेत यावी.
- १५) मनपाच्या पाणी पुरवठण्याची क्षमता व शहराची वाढती लोकसंख्या विचारांत घेता, बांधकामाला पाणीपुरवठा करणे मनपास शक्य होत नसल्यास अशावेली अर्जदाराने स्वाखर्चाने विंधन विहीर / कुपनलिका बांधण्यांत यावी.
- १६) विषयाधीन इमारतीती ओला कचरा व सुका कचरा यांचे वर्गीकरण व त्यांची विलेवाट लावणे यावाबत योग्य ती स्वतंत्र उपाय योजना ही इमारत वापर दाखल्यापूर्वी कार्यान्वित करणे आपणांवर बंधनकारक राहील.
- १७) बांधकामास प्रारंभ करण्यापूर्वी अर्जदार यांनी मोक्यावर द्रायल पिट घेऊन, भारवहन क्षमता तपासणे आवश्यक असून (त्याप्रमाणे इमारतीची संरचना करणे आवश्यक आहे)
- १८) प्रस्तावित बांधकामास पाया तपासणी प्रमाणपत्र व वापर परवाना घेतल्याशिवाय इमारतीचा वापर करु नवे, अन्यथा तो अनाधिकृत समजुन कार्यवाही करण्यांत येईल.

४४

- १९) प्रस्तुत प्रकरणी इमारतीमधील स्टिलची उंची ही २.४ मी पेक्षा जास्त असता कामा नये व त्याचा वापर हा वाहनतळासाठीच करण्यांत यावा तसेच तो कायम स्वरूपी खुल्या ठेवण्यात यावा व भविष्यकाळात तो कोणत्याही परिस्थित बंदिस्त करता कामा नये.
- २०) शासन निर्णय दि. १५/०९/२०१६ नुसार प्रकल्पामध्ये सांडपाणी प्रक्रीया व पुनर्वापर करणेवावतची व्यवस्था करणे आपणांवर बंधनकारक राहील.
- २१) प्रस्तुत प्रकरणी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडील दि. १३/०४/२०१७ रोजीचे निदेशानुसार कार्यवाही करणे आपणांवर बंधनकारक राहील.
- २२) विषयाधीन प्रकरणी नकाशात दशीविलेली खुली जागा (R.G.) ही प्रत्यक्ष इमारत वापर दाखल्यापूर्वी विकसित करणे व भविष्यात कायम स्वरूपी खुली ठेवणे आपणांवर बंधनकारक राहील.
- २३) प्रस्तुत प्रस्तावाच्या अनुंयंगाने जमा करावयाचा उपकर हा पाया तपासणीपूर्वी किंवा बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रापासून एक वर्षाचे आत जे पहिले घडेल तेव्हा मनपात जमा करणे आपणांवर बंधनकारक राहील.
- २४) बांधकाम परवानगी प्रकरणी बांधकाम प्रारंभापूर्वी तसेच वापर दाखल्यापूर्वी मनपा वृक्ष अधिकारी यांचा नां-हरकत दाखला घेणे आपणांवर बंधनकारक राहील.
- २५) इमारतीच्या पाया उत्खननासाठी आवश्यक असलेल्या गौणखनिजाचे स्वामित्वाधन जिल्हाधिकारी यांचेकडे भरणे आपणांवर बंधनकारक राहील.
- २६) प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या पात्र शाळावाह्य मुलांसाठी शिक्षणाची सोय करणे आपणांवर बंधनकारक राहील.
- २७) मा.उच्च न्यायालय जनहित याचिका क्र.२१३/२०१३ मध्ये देण्यांत आलेल्या आदेशानुसार आपल्या बांधकाम प्रकल्पामध्ये २०० पेक्षा जास्त बांधकाम कामगार असल्यास बांधकामाच्या ठिकाणी Facilitation Center उभारण्यांत यावे व त्याचा उपयोग कामगारांसाठी राबविण्यांत येणाऱ्या योजना, त्यासाठी अर्ज व त्यासंबंधीची इतर आवश्यक माहिती तसेच पात्र बांधकाम कामगारांची नोंदणी करीता आवश्यक प्रक्रिया, नोंदणी नुतनीकरण करण्याची प्रक्रिया, बांधकाम कामगारांचे वैक्ष खाते उघडणे इ. सर्व प्रकारची कामे करणे आपणांवर बंधनकारक राहील.
- २८) नविन इमारतीच्या आतील वाजूस तसेच इमारतीसमोरील रस्त्याचे सी.सी.टी.डी. चित्रिकरण करण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी सी.सी.टी.डी. यंत्रणा कार्यान्वित करणे आपणांवर बंधनकारक राहील.
- २९) उपरोक्त अटी व शर्तीच्या पूर्ततेनंतर अर्जदारांवर वि.नि.नियमाबलीतील नियम क्र.६(२) नुसार अपेंडीव्हिस ११ मध्ये बांधकाम प्रारंभ करणेसाठी अर्ज करणे बंधनकारक आहेत. कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने प्रारंभ प्रमाणपत्र घेतल्याशिवाय बांधकाम/विकास करता येणार नाही. अन्यथा ते अनधिकृत समजण्यात येईल.

उपरोक्त अ.क्र.१ ते २९ मधील कोणत्याही अटी व शर्तीचा भंग केल्यास ही परवानगी मु.प्रां.म.न.पा.चे येईल. कलम २५८ अन्वये रद्द अथवा स्थगित करण्यांत येईल व अशी बांधकामे अनधिकृत समजून पूढील कारबाई करण्यांत नोंद घ्यावी.

मा.आयुक्त सां. यांचे आदेशान्वये


आयुक्त,
भिंवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका.
भिंवंडी यांचे करीता

- प्रत:- १) मा.जिल्हाधिकारी, ठाणे यांना माहितीस्तव सादर
 २) सहाय्यक संचालक, नगररचना ठाणे घ्यांचेकडे माहितीस्तव अग्रेषित.
 ३) प्रभाग अधिकारी, प्रभाग समिती क्र. घ्यांचेकडे माहितीस्तव रवाना.
 ४) संगणक व्यवस्थापक, संगणक विभाग यांना सदरची बांधकाम परवानगीची प्रत मनपाचे संकेतस्थळवर प्रसिद्ध करणेसाठी रवाना.